

20th August, 2020

The Manager, Listing Department
National Stock Exchange of India Limited
Exchange Plaza, Plot No. C/1, G - Block,
Bandra Kurla Complex,
Bandra East,
Mumbai 400 051
Scrip code: ACCELYA

Deputy General Manager, Corporate Relationship Department BSE Limited Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Fort, Mumbai 400 001 Scrip code: 532268

Dear Sir/ Madam,

<u>Sub</u>: <u>Newspaper notice regarding transfer of shares of Accelya Solutions India Limited to Investor Education and Protection Fund Suspense Account</u>

With respect to the subject matter, please find enclosed copies of the newspaper Notices in "Financial Express" and "Loksatta" published on 20th August, 2020.

This is for your information and record.

Thanking you,

For Accelya Solutions India Limited

Ninad Umranikar Company Secretary

Encl.: As above

KRISHANA PHOSCHEM LIMITED Read, Off.: 5-0-20, Basement, R.C. Vvas Colony, Bhilwara, 311001 Raiasthan Website- www.krishnaphoschem.com, Email- secretarial@krishnaphoschem.com CIN:L24124RJ2004PLC019288 | Ph.: 01482-237104, Fax: 01482-239638 Unaudited Financial Results For the Quarter Ended 30th June 2020 [Regulation 47(1)(b) of the SEBI (LODR) Regulations, 2015] (Rs in Lac Year Ended Quarter ended 30.06.2020 31.03.2020 30.06.2019 31.03.202 **Particulars** Unaudited Audited Unaudited Audited Total Income From Operation 2,453.77 4,938.13 16.298.7 4.088.07 Net Profit / (Loss) for the period, (before tax, and 434.98 356.40 608.74 2,078.26 434.98 2,078.26 Net Profit / (Loss) for the period before tax 356.40 608.74 (after Exceptional and/or Extraordinary items 1,377,42 Net Profit / (Loss) for the period after tax 288.26 123.23 406.53 (after Exceptional and/or Extraordinary items) 288.26 123.55 406.53 1,377.74 (Comprising Profit) Loss) for the period lafter tax and other Comprehensive Income (after tax)) Equity Share Capital Other Equity (Reserves) 2,490.00 2,490.00 2,490.00 2,490.00 Earning Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) (not annulasis iote: a.The unaudited financial results of the company for the quarter ended June 30, 2020 have been reviewed by the Auc mmittee and approved by the Board of Directors at its meetings held on 19th Aug 2020. The same have also been subjected mited Review by the Statutory Auditors, b. The above financial results are prepared in accordance with Indian Accounting

standards (TND AS') as prescribed under section 133 of the companies Act, 2013 read with relevant rules issued there under, c. Ti bove is an extract of the detailed financial results for the quarter ended 30th June 2020 filled with the Stock Exchanges und egulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financi Results are available on the websites of the Stock Exchange www.nseindia.com and Company's website rww.krishnaphoschem.com.

For and on behalf of the Board of Directors

(Sunil Kothari Whole Time Director & CFC



Dated: 19-08-2020

Place: Bhilwara

SHREE RENUKA SUGARS LIMITED

CIN: L01542KA1995PLC019046 Regd. Office: 2nd and 3nd Floor, Kanakashree Arcade, CTS No. 10634, JNMC Road, Nehru Nagar, Belagavi - 590010, Karnataka Investors Relations Contact: groupcs@renukasugars.com Website: www.renukasugars.com Phone: 91-831-2404000

NOTICE is hereby given that pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, a meeting of the Board of Directors of the Company is scheduled on Monday, 31st August 2020, inter-alia, to consider and approve the Unaudited Financial Results (Standalone and Consolidated) of the Company for the first quarter ended 30th June 2020.

The information is also available on the website of the Company at www.renukasugars.com as well as on the websites of the National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and BSE Limited at www.bseindia.com.

For Shree Renuka Sugars Limited

Date: 19th August 2020 Place: Mumbai

Deepak Manerikar Company Secretary

KRISHANA PHOSCHEM LIMITED

OSTWAL CIN:L24124RJ2004PLC019288 INFORMATION REGARDING THE 16th ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH

VIDEO CONFERENCING (VC) / OTHER AUDIO VISUAL MEANS (OAVM) Shareholders may please note that the 16th Annual General Meeting "AGM" of Krishana Phosche

imited the Company" will be held on Friday, the 18th September, 2020 11:00 A.M. (IST) through Vide Conferencing ("VC") or Other Audio Visual Means ("OAVM"), in compliance with the provisions Companies Act, 2013 and the rules made thereunder read with General Circular Nos 14/1070, 17/202 and 20/2020 issued by Ministry of Corporate Affairs and Circular No SEBI/110/0D/CMOI/OR/P/2010/7 issued by Securities and Exchange Board of India (hereinafter collectively referred to as "circulars"), t transact the businesses that will be set forth in Notice of the meeting

In view of the prevailing situation, owing to the difficulties involved in dispatching of physical copies of th Notice and Annual Report and pursuant to the above circulars, the Notice convening the AGM along with Annual Report for the Financial Year 2019-20 shall be sent, to the shareholders only by email on such addresses as are registered with the Depository Participant(s). Notice along with Annual Report will also be available on the website of the Company at www.krishnaphoschem.com and National Stoci Exchange of India Limited ("NSE") at www.nseindia.com Shareholder, will be able to cast their vote remotely on the businesses as set forth in the Notice of th

AGM through electronic voting system, if their email address is registered with the Depositor Participant(s), the login credentials for remote e-voting will be sent on the registered email address Please note that same login credentials are required for participating in the AGM through VC / OAVM. Shareholder, whose email address / bank details for receiving dividend are not registered are requeste to do the same by following the procedure given below:

 Shareholders holding shares in Demat form can get their email ID/bank details registered/update only by contacting their respective Depository Participants.

2. Shareholders holding shares in physical form can register their email address and mobile number with Company's Registrar and Transfer Agents, Link Intime India Private Limited (the RTA) by sending a e- mail request at the email ID mt.helpdesk@linkintime.co.in along with signed scanned copy of th request letter providing the email address and mobile number, self-attested copy of PAN Card and cop of a share certificate for registering their email address and receiving the Annual Report, AGM Notice an the e-voting instructions. Additional details like name and branch of Bank along with bank account type bank account number, 9 digit MICR code, 11 digits IFSC code and scanned copy of cancelled cheque wi be required for updating bank account details.

3. Shareholders who have not registered their email addresses with the RTA/ their Depositor participant(s) or the Shareholders who have not received Annual Report , AGM Notice and votin instructions are requested to visit. www.krishnaphoschem.com to obtain such details. The instruction for voting and attending the AGM through VC / OAVM shall also be provided in the Notice of AGM ar uploaded on the website of the NSDL www.evoting.nsdl.com.

4. The Shareholders may note that the final dividend will be paid electronically to those shareholde who have updated their bank account details. For shareholders who have not updated their bank account details, dividend warrants/demand drafts / cheque will be sent out to their registered addresses once the postal facility is available. To avoid delay in receiving the dividend, shareholders are requested to update their KYC with their depositories (where shares held in dematerialized mode) to receive dividend directly

The 16th AGM Notice will be sent to the shareholders in accordance with the applicable laws at the egistered email addresses in due course.

By Order of the Board of Director

(Priyanka Bansa)

Company Secreta

Place: Bhilwara Dated:19/08/2020

ANUH PHARMA LTD.

CIN: L24230MH1960PLC011586

Regd. Office: 3-A Shivsagar Estate, North Wing, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai - 400 018 **Phone:** +91 22 66227575; **Fax:** +91 22 66227600; Email: anuh@sk1932.com; Website: www.anuhpharma.com

NOTICE OF 60[™] ANNUAL GENERAL MEETING, BOOK CLOSURE AND **E-VOTING INFORMATION**

Notice is hereby given that 60th Annual General Meeting (AGM) of the Shareholders of ANUH PHARMA LTD. will be held on Friday, September 11, 2020 at 12.00 Noon IST through Video Conferencing (VC) / Other Audio Visual Means (OAVM) i compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 to transact the business as set out in the AGM Notice. The Company has completed the dispatch of AGM Notice together with Annual Report for the financial year 2019-20 only through email to all those members whose email addresses are registered with the Company or with their respective Depository Participant(s) (DP) to the Members holding shares as on 14th August, 2020 (cut off for the purpose of dispatch).

Notice is further given that the Register of Members & Share Transfer Books of the Company will remain closed on Friday, September 11, 2020 for the purpose of 60 AGM of the Company (Book Closure).

The aforesaid documents are available on the website of the Company a www.anuhpharma.com and also on the website of stock exchange viz. www

In terms of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as substituted by the Companies (Management and Administration) Amendment Rules, 2015 ('the Rules') and Regulation 44 of the Securities Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is providing the Remote e-voting facility to the Members to cast their vote by electronic means on all the business items forming part of the Notice of the AGM. The Company has engaged services of Central Depository Services (India) Limited (CDSL) for providing e-voting facility. The details pursuant to the provisions of the Companies Act, 2013 and the Rules are given here under:

. The Ordinary and Special Business as set out in the AGM Notice may be transacted through voting by electronic means.

Date and time of commencement of Remote e-voting: Tuesday, September 08, 2020 from 09.00 AM (IST).

Date and time of end of Remote e-voting: Thursday, September 10, 2020 till

Cut off Date for Remote e-voting: Thursday, September 03, 2020.

5. Any person who acquires shares of the Company and becomes Member of the Company after the dispatch of the Notice may obtain Login ID & password for

Remote e-voting by going through instructions in the Notice of e-voting. Remote e-voting shall not be allowed beyond 5.00 PM (IST) on Thursday. September 03, 2020.

The facility for e-voting will also be available during the AGM and those members present in the AGM through VC/OAVM, who have not cast their vote through remote e-voting and or otherwise not barred from doing so shall be eligible to vote through the e-voting systems at the AGM. The Members who cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be

entitled to cast their votes again. A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to avail the facility of Remote e-voting as well as e-voting at the AGM. Notice of e-voting is uploaded on the Company's website i.e. www.anuhpharma

com and also available on the website of CDSL, www.evotingindia.com. 10.In case of any grievances in connection with the facility for Remote e-voting the Members may contact Ms. Ashwini Ambrale, Company Secretary and Compliance Officer, Anuh Pharma Ltd., 3-A, Shivsagar Estate, North Wing Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai- 400 018; Phone: 022 66227575 Email: anuh@sk1932.com.

Date: 19th August, 2020

Place: Mumbai

For Anuh Pharma Limited

Bipin Shah Managing Director (DIN: 00083244



Haq, ek behtar zindagi ka.

NOTICE - DIVIDEND DECLARATION

UTI Equity Fund

Name of the Plan	Quantum of Dividend (Gross Distributable Amt.)*		Record Date	Face Value (per unit)	NAV as on 18-08-20 (per unit	
	%	₹ per unit	NATIONAL POPULAR	31-3-3-3-7	₹	
UTI Equity Fund - Dividend Regular Plan			Tuesday	₹10.00	109.9267	
UTI Equity Fund - Dividend Direct Plan	30.00	3.000	August 25, 2020		113.9418	

UTI Multi Asset Fund (Formerly Known as UTI Wealth Builder Fund)

Name of the Plan	Quantum of Dividend (Gross Distributable Amt.)*		Record Date	Face Value (per unit)	NAV as on 18-08-20 (per unit)	
	%	₹ per unit	SOME WAS ELO	Mean care in	₹	
UTI Multi Asset Fund - Dividend Option - Regular Plan	0.85	0.0850	Tuesday August 25, 2020	₹10.00	17.7898	
UTI Multi Asset Fund - Dividend Option - Direct Plan					19.2319	

*Distribution of above dividend are subject to the availability of distributable surplus as on record date. Dividend payment to the investor will be lower to the extent of statutory levy (if applicable).

Pursuant to payment of dividend, the NAV of the dividend options of the schemes would fall to the extent of payout and statutory levy (if applicable).

Such of the unitholders under the dividend options whose names appear in the register of unitholders as at the close of business hours on the record date fixed for each dividend distribution shall be entitled to receive the dividend so distributed.

Mumbai

August 19, 2020

Toll Free No.: 1800 266 1230

Website: www.utimf.com

The time to invest now is through - UTI SIP

REGISTERED OFFICE: UTI Tower, 'Gn' Block, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 400051 Phone: 022 - 66786666. UTI Asset Management Company Ltd. (Investment Manager for UTI Mutual Fund) E-mail: invest@uti.co.in, (CIN-U65991MH2002PLC137867). For more information, please contact the nearest UTI Financial Centre or your AMFI/NISM certified UTI Mutual

Fund Independent Financial Advisor, for a copy of Statement of Additional Information, Scheme Information ocument and Key Information Memorandum cum Application Form. UTI-SIP is only an investment approach applied to various equity, debt and balanced schemes of UTI Mutual Fund (UTI MF) and is not the name of a scheme / plan of UTI MF

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.



JK PAPER LIMITED

CIN: L21010GJ1960PLC018099, Website: www.jkpaper.com Regd. Office: P.O. Central Pulp Mills - 394 660, Fort Songadh, Distt. Tapi, Gujarat Admin. Office: Nehru House, 4 Bahadur Shah Zafar Marg, New Delhi-110 002 Phone: 011-33001132, 23311112-5, E-mail ID: sharesjkpaper@jkmail.com

NOTICE OF THE 59th ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE

- NOTICE is hereby given that the 59th Annual General Meeting (AGM) of the Members of the Company will be held on Friday, the 11th September 2020 at 12.30 P.M. through Video Conferencing (VC)/ Other Audio Visual Means (OAVM) in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act") and the Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") read with General Circular Nos. 14/2020, 17/2020 and 20/2020 dated 8th April 2020, 13th April 2020 and 5th May 2020, respectively, issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12th May, 2020, issued by the Securities and Exchange Board of India (SEBI) to transact the business as set out in the AGM Notice dated 13th August 2020. The information and instructions for Members attending the AGM through VC/OAVM are explained in Notes to the Notice of AGM and the weblink to attend the AGM is https://www.evotingindia.com. Members attending the AGM through VC/OAVM will be counted for the purpose of ascertaining the quorum under Section 103 of the Act.
- 2. In accordance with the aforesaid circulars of MCA and SEBI, the Notice of AGM and the Annual Report for the financial year 2019-20 comprising Financial Statements, Board's Report, Auditor's Reports and other documents required to be attached therewith have been sent by email to all those Members of the Company whose email addresses are registered with the Company or the Depository Participant(s), as on 7th August 2020. The aforesaid documents are also available on the website of the Company at www.jkpaper.com and also at the websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com, respectively, and can be downloaded therefrom. The Notice of AGM is also available on the website of Central Depository Services (India) Limited (CDSL) at www.evotingindia.com.
- In compliance with the provisions of Section 108 of the Act read with relevant Rules thereunder and Regulation 44 of the Listing Regulations, the Company is pleased to provide its Members, facility to exercise their right to vote at the 59th AGM and the business may be transacted through remote e-voting services provided by CDSL. Remote e-voting is optional. The facility of e-voting shall also be made available at the AGM. Members attending the AGM and who have not already cast their vote by remote e-voting shall be able to exercise their right to cast vote at the AGM. The facility of remote e-voting as well as the e-voting system on the date of the AGM will be provided by CDSL.
- The cut-off date for determining the eligibility of the Members to vote by remote e-voting or e-voting at the AGM is 4th September 2020. A person whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the cut off date, only shall be entitled to avail the facility of remote e-voting, participation in the AGM through VC/OAVM or e-voting at the AGM.
- The remote e-voting period begins on Tuesday, 8th September 2020 from 10:00 A.M. and ends on Thursday, 10th September 2020 at 5:00 P.M. The remote e-voting shall not be allowed beyond the said date and time.
- The manner of remote e-voting and e-voting at the AGM by the Members holding shares in physical mode or dematerialized mode and for the Members who have not registered/updated their e-mail addresses with the Company, is provided in the Notice of the AGM.
- Any person, who acquires shares of the Company and becomes Member of the Company after dispatch of the Notice of AGM and holding shares as on the cut-off date i.e. 4th September 2020, may follow the same instructions for remote e-voting/ e-voting at the AGM as mentioned in the Notice of AGM. However, if the Member is already registered with CDSL for remote e-voting, then he can use his existing Login ID/User ID and Password for casting the vote through remote e-voting or e-voting at the AGM. Detailed procedure for obtaining Login ID/User ID and Password is also provided in the Notice of the AGM.
- 8. The Members who have already cast their vote by remote e-voting prior to the AGM, may also attend the AGM, but shall not be entitled to vote again at the AGM.
- 9. NOTICE is hereby given pursuant to Section 91 of the Act and Regulation 42 of the Listing Regulations that the Register of Members and the Share Transfer Books of the Company will be closed from 7th September 2020 to 11th September 2020 (both days inclusive) for the purpose
- 10. Manner of registering/updating email addresses:
 - (a) Members holding shares in physical mode, who have not registered/updated their email addresses with the Company, are requested to send the scanned copy of the following documents by email to the Company at sharesjkpaper@jkmail.com -
 - (i) a signed request letter mentioning their name, folio no. and address;
 - (ii) self-attested copy of the PAN Card and
 - (iii) self-attested copy of any document (e.g. Aadhar Card, Driving License, Election Identity Card, Passport) in support of the address of the Member.
 - (b) Members holding shares in dematerialized mode, who have not registered/updated their email addresses with the Depository Participant(s), are requested to register/update their email addresses with their Depository Participant(s).

After due verification, the Company will forward the procedure for obtaining their login credentials to their registered email addresses.

11. Any grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed to Shri Rakesh Dalvi, Manager, Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai -400013 or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call on 022-23058542/43. Please write to the Secretarial Department of the Company at Gulab Bhawan (Rear Block), 3rd Floor, 6A, Bahadur Shah Zafar Marg, New Delhi-110 002 for any assistance. For JK Paper Limited



Deepak Gupta Company Secretary

Place : Kolkata

Date: 19.08.2020

accelya

ACCELYA SOLUTIONS INDIA LIMITED

Registered Office: Accelya Enclave, 685/2B & 2C, 1" Floor, Sharada Arcade, Satara Road, Pune - 411 037 Tel : +91-20-6608 3777 Fax: +91-20-24231639 Email: accelyaindia.investors@accelya.com Website: w3.accelya.com CIN: L74140PN1986PLC041033

NOTICE

(For Transfer of Equity Shares of the Company to the Investor Education and Protection Fund (IEPF) Suspense Account)

This Notice is published pursuant to the provisions of Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules 2016 ("the Rules") notified by the Ministry of Corporate Affairs effective 7 September, 2016. The Rules, inter alia, contain provisions for transfer of all shares in respect of which

dividend has not been paid or claimed by the shareholders for seven consecutive years or more in the name of IEPF Suspense Account. Complying with the requirements set out in the Rules, the Company has communicated

on 19th August, 2020 to the concerned shareholders individually whose shares are liable to be transferred to the IEPF suspense account under the said Rules for taking the appropriate action. Due to the COVID 19 pandemic, newspaper notice could not be given earlier which is being published now. The Company has uploaded the full details of such shareholders

and shares due for transfer to the IEPF Suspense Account on its website w3.accelya.com. Shareholders are requested to refer to web link https://ris.kfintech.com/services/IEPF/IEPFUnpaidQry.aspx?q=%2fYRi1%2bGefl%3d to verify the details of unencashed dividends and the shares liable to be transferred to the IEPF Suspense Account. Shareholders may note that both the unclaimed dividend (interim) for financial year

2012-13 and corresponding shares transferred to the IEPF Authority / suspense account including all benefits accruing on such shares, if any, can be claimed back from the IEPF Authority after following the procedure prescribed in the Rules.

Concerned shareholders holding shares in physical form and whose shares are liable to be transferred to the IEPF Suspense Account, may note that the Company would be issuing duplicate share certificate(s) in lieu of the original held by them for the purpose of transfer of shares to the IEPF suspense account as per the Rules and upon such issue, the original share certificate(s) which are registered in their name will stand automatically cancelled and be deemed non-negotiable. The shareholders may further note that the details uploaded by the Company on its website should be regarded and shall be deemed adequate notice in respect of issue of duplicate share certificate (s) by the Company for the purpose of transfer of shares to the IEPF suspense account pursuant to the Rules.

In case the Company does not receive any communication from the concerned shareholders by 22[™] September, 2020, the Company shall with a view to adhering with the requirements of the Rules, transfer the shares to the IEPF suspense account by the due date as per the procedure set out in the Rules. No claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend amount and shares transferred to IEPF pursuant to the said Rules.

For any queries on the above matter, shareholders are requested to contact the Company's Registrar and Share Transfer Agents, M/s KFin Technologies Pvt Ltd (Formerly known as Karvy Fintech Private Limited) Mr. Mohd. Mohsinuddin Senior Manager at Unit : Accelya Solutions India Limited, Tower B, Plot 31-32, Gachibowli Financial District, Nanakramguda, Hyderabad - 500 032 Tel: 040 6716 1559 email id: mohsin.mohd@kfintech.com

For Accelya Solutions India Limited

Place : Pune Date: 19th August, 2020

Ninad Umranikar Company Secretary

PUBLIC NOTICE

Notice is given that, Raga Securities &

Finance P. Ltd registered office at raga complex, corporation road, Jabalpur 482002 MP member Depository Participant of CDSL SEBI registration no as IN- DP - 464 - 2008 DP ID 12056900. The company is terminating its depository Participant membership with CDSL, which has duly been informed to the office of CDSL Mumbai. The company will not be liable for any dealing by any person with below mentioned DP Raga Securities & Finance Private Limited

SEBI Reg. no IN - DP-464-2008 Reg. date: 13.05.2008 Add: Raga Complex, Corporation road, Jabalpur 482002 MP

> By order Director Ram Asrani Raga Securities & Finance Private Limited

VIVO BIO TECH LIMITED CIN:L65993TG1987PLC007163 # 8-2-672 / 5 & 6. 3rd Floor, Ilyas Mohammed Khan Estate, Road No.1, Banjara Hills, Hyderabad - 500034, Telangana, India. Ph. No: 040-23313288 Email: investors@vivobio.com

Website: www.vivobio.com

Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with 47 (1) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that a meeting of Board of Directors of the Company is scheduled to be held on Friday 28th August, 2020 at the Registered Office of the Company, inter alia to consider and approve Un-Audited Standalone & Consolidated Financia Results for the First Quarter ended 30th June, 2020.

This information is also available on Company's website at www.vivobio.com and also on the website of the stock exchange at www.bseindia.com where the shares of the company are listed. For Vivo Bio Tech Limited

A. Karthik Company Secretary M.No.A44462 Date: 19.08.2020 Place: Hyderabad

TIL Tractors India

Regd. Office: 1, Taratolla Road, Garden Reach, Kolkata 700 024

Tel: (033) 6633 2000/2845; Fax: (033) 2469 3731/2143 Website: www.tilindia.in NOTICE OF THE 45TH ANNUAL GENERAL MEETING

TIL LIMITED

[CIN: L74999WB1974PLC041725]

AND INFORMATION ON E-VOTING

Notice is hereby given that the 45th Annual General Meeting ("AGM") of TIL Limited ("the Company") is scheduled to be held on Friday, 11th September, 2020 at 10:00 a.m. through Video Conferencing ("VC") or Other Audio Visual Means ("OAVM") to transact the businesses set out in the Notice of the AGM dated 29th June, 2020. In view of the prevailing Covid-19 pandemic, the Ministry of Corporate Affairs vide its General Circulars No. 14/2020, No. 17/2020 and No. 20/2020 dated 8th April, 2020, 13th April, 2020 and 5th May, 2020 respectively read with SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12th May, 2020 issued by the Securities and Exchange Board of India (collectively referred as "the said Circulars"), has allowed companies to conduct their annual general meetings through VC or OAVM without the physical presence of the Shareholders at a common venue, in compliance with the relevant provisions of the Companies Act, 2013 ("the Act") and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended ("the SEBI Listing Regulations").

In accordance with the said Circulars, the Notice convening the AGM along with the Annual Report for the financial year 2019-20 has been sent only through e-mails on Wednesday, 19th August, 2020 to those Shareholders whose e-mail addresses are registered with the Company or with the Registrar and Share Transfer Agent i.e., Messers C B Management Services (P) Ltd. or the Depository Participants and holding equity shares of the Company as on 14th August, 2020. The Notice and the Annual Report are also available on the website of the Company viz., www.tilindia.com and on the website of the Stock Exchanges viz., www.nseindia.com and www.bseindia.com and on the website of National Securities Depository Limited ("NSDL") viz., www.evoting.nsdl.com.

The instructions for joining the AGM are provided in the Notice of the AGM and attendance of the Shareholders attending the AGM through VC/OAVM will be counted for the purpose of

reckoning the quorum under Section 103 of the Act. Shareholders are also hereby informed that:

- i) Pursuant to Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended and Regulation 44 of the SEBI Listing Regulations, the Company is pleased to provide e-voting facilities through NSDL to its Shareholders, in respect of the businesses to be transacted at the AGM. The manner and instructions to cast votes through remote e-voting as well as e-voting during the proceedings of the AGM have been provided in the Notice.
- The Shareholders whose names appear in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the cut-off date i.e., Friday, 4th September, 2020, shall be entitled to avail the e-voting facility. Once vote(s) on Resolution(s) set out in the Notice are cast by any Shareholder, the same cannot be changed subsequently. The remote e-voting will commence on Tuesday, 8th September, 2020 at 9.00 a.m. and end on Thursday, 10th September, 2020 at 5.00 p.m. A person who is not a Shareholder as on the cut-off date, i.e., Friday, 4th September, 2020 should treat the Notice for information purposes only.
- iii) Shareholders participating in the AGM through VC/OAVM and who have not cast their votes by remote e-voting, shall be eligible to exercise their voting rights during the proceedings

Shareholders who have exercised their voting rights through remote e-voting shall also be eligible to participate in the AGM through VC/OAVM but shall not be entitled to cast their votes again during the proceedings of the AGM.

 iv) Any person, who acquires equity shares of the Company and becomes a Shareholder after dispatch of the Notice of the AGM and holds shares as on the cut-off date, i.e., Friday, 4th September, 2020 may obtain the login ID and password by sending a request to evoting@nsdl.co.in.

Shareholders who are already registered with NSDL for remote e-voting can use their existing User ID and password for e-voting.

- Statutory Registers and relevant documents referred to in the Notice and in the Explanatory Statement will be available for inspection through electronic mode upto the date of AGM. Accordingly, Shareholders may write to the Company at secretarial.department@tilindia.com in this regard by mentioning their name, folio no./demat account no., etc. with the caption "Request for Inspection" in the subject line of the e-mail.
- vi) In case of any queries/grievance relating to e-voting, kindly refer the Frequently Asked Questions (FAQs) and e-voting user manual for shareholders available under the 'Downloads' section of NSDL's e-voting website, www.evoting.nsdl.com or contact Mr. Amit Vishal, Senior Manager /Ms. Pallavi Mhatre, Manager, NSDL, Trade World, "A" Wing, 4th Floor, Kamala Mills Compound, Lower Parel, Mumbai 400013; e-mail addresses: amitv@nsdl.co.in pallavid@nsdl.co.in or evoting@nsdl.co.in; Phone No. 022-24994360/022-24994545 or toll free no. 1800-222-990.

For TIL Limited Sekhar Bhattacharjee Vice President Company Secretary

financi<mark>alexp.epa</mark>





शाखा कार्यालय: ११/१२, न्यू स्वराज सीएचएस लि. आयडीयल कॉलनी, पौड रोड कोथरुड, पुणे-४११०३८. फोन : ०२०-२५४५०६९५

ईमेल: bo3974@pnb.co.in ताबा नोटीस

ज्याअर्थी खाली सही करणार पंजाब नॅशनल बँकेचे अधिकृत अधिकारी यांनी, दि सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनॅन्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (२००२ चा ५४) च्या सेक्शन १३(१२) व रूल ३ आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून कर्जदार प्रसाद मधुकर कुलकर्णी व शिरीष उध्दवराव एकंडे यांना दि. ०५/०३/२०२० रोजी मागणी नोटीस बजावली होती की, त्यांनी सदर नोटीसीत त्यांच्या नावासमोर नमूद केलेली, बॅंकेला येणे असलेली रक्कम रू. २०,८०,८३२.९१ (रुपये वीस लाख ऐंशी हजार आठशे बत्तीस आणि पैसे एक्कयाण्णव फक्त) आणि संपूर्ण रक्कम परत करेपर्यंतचे व्याज अशी सर्व रक्षम सदर नोटीस मिळालेल्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत परत

[ॲपेंडिक्स IV ॲक्ट रुल८(१) अंतर्गत)]

कर्जदार प्रसाद मधुकर कुलकर्णी व शिरीष उध्दवराव एकंडे सदर रक्कम परत करण्यास असमर्थ ठरल्याने, कर्जदार व सर्वसाधारण जनता यांना नोटीस देण्यात येते की, खाली सही करणार यांनी सदर कायद्याच्या सेक्शन १३(४) व सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ च्या रूल ८ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा दि. १८/०८/२०२० रोजी प्रतिकात्मक ताबा घेतला आहे.

विशेषतः कर्जदार, तसेच सर्वसाधारण जनता यांना सावध करण्यात येते की, त्यांनी सदर मालमत्तेसंदर्भात कोणताही व्यवहार करू नये. असा व्यवहार केल्यास तो पंजाब नेशनल बँक, कोथरुड शाखा यांना येणे असलेली रक्कम रु. २०.८०.८३२.९१ आणि त्यावरील व्याज यांच्या

सुरक्षित आस्ति सोडविण्यासाठी संलग्न उपलब्ध वेळेमध्ये कर्जदाराचे लक्ष सदर कायद्याच्या संक्शन १३(८) अंतर्गत तरतुर्दीकडे वेधून घेतले जात आहे. स्थावर मालमत्तेचा तपशील

सुरक्षित मालमत्ता : स. नं. ३०/१, फ्लॅट नं. २०४, नमो हाईटस्, झिल कॉलेजजवळ, नन्हे, पुणे-४११०४१.

अधिकृत अधिकारी व मुख्य प्रबंधक दिनांक :१८/०८/२०२० ठिकाण : कोथरुड, पुणे

पंजाब नॅशनल बँक



SVC CO-OPERATIVE BANK LTD1 (Multi-State Scheduled Bank)

मुख्य कार्यालय : एसव्हीसी टॉवर, जवाहरलाल नेहरू मार्ग, वाकोला, सांताक्रझ (प्) मुंबई ४०० ०५५, फोन : ०२२-७१९९९७०/७१९९९७५ क्षेत्रीय कार्यालय : ३०३, तिसरा मजला, चिंतामणी प्राइड, सिटी प्राइड थिएटरजवळ, कोधरूड, पुणे ४११ ०३८. फोन : ८२३७००६०७१/७३/७४/८२३७०४६०७२

ताबा नोटीस

ज्याअर्थी सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शीयल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट कायदा २००२, जो द एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट अँड रिकव्हरी ओफ डेटस लॉ व सर्वसाधारण तरतुदी (ॲमेंडमेंट) कायदा २०१६ (२०१६ चा ४४) अन्वये सुधारला गेला व पुढील द सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) (सुधारित) नियम २०१८ अन्वये प्राधिकृत अधिकारी, एसव्हीसी को ऑपरेटिव्ह बँक लि. यांनी सदर कायद्याच्या कलम १३(२) खाली कर्जदार/गहाणखतदार/जामीनदार (१) श्री. सावंता अण्णाप्पा वाघमारे, सर्वे नं. २४/बी, प्लॉट नं. ६, मुंजबा वस्ती, धानोरी, पुणे ४९१०१५ आणि/किंवा "साई प्रेम" बिल्डिंग, फ्लॅट नं. २०२, सर्वे नं. ४१, हिस्सा नं. -३/१/१/१/५ वडगाव शेरी, ता. हवेली, जि. पुणे. (२) सौ. लता सावंता वाघमारे, सर्वे नं. २४/बी, प्लॉट नं. ६, मुंजबा वस्ती, धानोरी, पुणे ४१९०९५ आणि / किंवा "साई प्रेम" बिल्डिंग, फ्लॅट नं. २०२, सर्वे नं. ४१, हिस्सा नं. -३/१/१/१/५ वडगाव शेरी, ता. हवेली, जि. पुणे. (३) श्री. दशरथ वसंत वाघमारे, सर्वे नं. ४१, इंद्रामणी सोसायटी, वडगाव शेरी, पुणे ४११०१२ (४) श्री. मनोजकुमार सिंग, फ्लॅट नं. जी/१५, गणेश हाईट्स, दापोडी, पुणे ४९९०१२, (५) श्री. मिलींद वसंत पन्हाळकर सी/ओ नामदेव तपकीर वाडा, ९९३, पीसीएमसी शाळे मागे, दिघी, पुणे ४१९००३ यांना दिनांक १३.०५.२०१६ रोजी मागणी नोटीस पाठवून नोटीसीत नमूद केलेली दिनांक ३०.०४.२०१६ रोजीची येणे रक्कम रु. ०७,०२,८५८.०२ (रुपये सात लाख दोन हजार आठशे अठावन्न आणि पैसे दोन फक्त) अधिक दिनांक ०१.०५.२०१६ पासून करारातील दरानुसार पुढील व्याज व खर्च इतक्या रकमेची मागणी करुन ती नोटीस मिळाल्याच्या तारखेपासून ६० दिवसात भरण्याची मागणी केली होती.

कर्जदार व वरील निर्देशित अन्य यांनी सदर रकमेचा भरणा करण्यास कसूर केली असल्याने, सदर सूचना कर्जदार व वरील निर्देशित अन्य यांना व सर्वसाधारण जनतेस देण्यात येत आहे की, अधोहस्ताक्षरितांनी सदर कायद्याच्या अनुच्छेद १३(४) अंतर्गत व सदर नियमाच्या सहवाचिता नियम ८ अंतर्गत त्यांना प्राप्त अधिकारान्वये खालील निर्देशित मालमत्तेचा दि. १८ ऑगस्ट, २०२० रोजी प्रतिकात्मक ताबा घेतला आहे.

विशेषतः कर्जदारांना व वरील निर्देशित अन्य यांना तसेच आम जनतेस इशारा देण्यात येत आहे की, त्यांनी सदर मालमत्तेसंदर्भात व्यवहार करू नये व असे कोणतेही व्यवहार हे एसव्हीसी को-ऑपरेटीव्ह बँक लि. च्या प्रभारांतर्गत दि. ३१.०७.२०२० रोजी रक्कम रु. ११,०५,७७०.०२ (रु. अकरा लाख पाच हजार सातशे सत्तर आणि पैसे दोन फक्त) अधिक त्यावरील करारातील दराने व्याज व दि. ०१.०८.२०२० पासून अंतिम प्रदानापर्यंत व खर्च तसेच तोपर्यंत उद्भवलेले / उद्भवणारे खर्च, प्रभार आदी रकमेच्या

उप नोंदणी ता. हवेली, जि. पुणे आणि पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील वङगाव बुदुक गाव ता. हवेली, जि. पुणे येथील सर्व्हें नं. ४१, हिस्सा नं. ३/१/१/१/५, वडगाव शेरी, ता हवेली, जि. पुणे येथील "साई प्रेम" बिल्डिंग मधील दसऱ्या मजल्यावरील फ्लॅट नं. २०२, क्षेत्रफळ ६ १५ चौ.फू म्हणजेच ५७. १५ चौ.मि.

ठिकाण : पुणे प्राधिकृत अधिकारी दिनांक : १८.०८.२०२०

(मजकूरात संदिग्धता असल्यास इंग्रजी मजकूर ग्राह्य मानावा)



KALYANI

पुणे छावनी परिषद **Pune Cantonment Board** गोलीबार मैदान, पूणे - 411 001. दरध्वनी 26452159 Golibar Maidan, Pune - 411 001 Tel:26452159

PUBLIC NOTICE

The Board vide CBR No.44 dated :- 31.07.2020 have considered the directions received from the QUALITY COUNCIL OF INDIA, Project planning and implementation divisions, the prescribed protocol issued by the Ministry of Housing and Urban Affairs (MoHUA) and the requisite certificates and declarations given by the Ward Members of the Board and have resolved that Pune Cantonment Area be declared as SBM ODF +

The general public may submit their feedback/objections if any, within 15 days of publication of this notice so that the same may be placed before the Board to forward a final resolution to the State Government for further action.

कल्याणी स्टील्स लिमिटेड

सीआयएन : एल२७१०४एमएच१९७३पीएलसी०१६३५०

नोंदणीकृत कार्यालय : मुंढवा, पुणे ४११०३६, महाराष्ट्र, भारत

द. : +91 20 26715000 / 66215000 फॅक्स : +91 20 26821124

व्हिडिओ कॉन्फरन्स / इतर दुकश्राव्य साधनांद्वारे आयोजित

४७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेविषयी माहिती

सुचित करत आहोत की कंपनीची ४७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा, (''सभा'')

शुक्रवार दि. सप्टेंबर २५, २०२० रोजी सकाळी ११.०० वाजता. (भा.प्र.वे) व्हीडिओ

कॉन्फरन्सिंग (व्हीसी) किंवा दकश्राव्य (ओएव्हीएम) सुविधेद्वारे कंपनी कायदा, २०१३,

मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स परिपत्रक क्र. १४/२०२०, १७/२०२० आणि

२०/२०२० (एकत्रितपणे'एमसीए परिपत्रके') आणि सिक्युरिटी ॲण्ड एक्सेंज बोर्ड ऑफ

इंडियाने (सेबी) जारी केलेल्या परिपत्रक क्र. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79

अ) ज्यांचे ई-मेल पत्ते कंपनी/डिपॉजीटरी पार्टीसिपेंटस (डीपी) कडे नोंदवलेले

ब) कंपनीच्या www.kalyanisteels.com, या वेबसाईटवर उपलब्ध केले

जातील आणि स्टॉक एक्सेंजच्या म्हणजे बीएसई लिमीटेडच्या

www.bseindia.com व नॅशनल स्टॉक एक्सेंज ऑफ इंडिया लिमीटेडच्या

www.nseindia.com ह्या वेबसाईटवर आणि एनएसडीएल च्या

अ) ज्या भागधारकांचे समभाग प्रत्यक्ष (फीजीकल) स्वरुपात आहेत त्यांनी

ब) ज्या भागधारकांचे समभाग डिमटेरीयलाईज्ड (डिमॅट) स्वरुपात आहेत

अ) भागधारकांना, सभेच्या सूचनेत नमूद केलेल्या सर्व ठरावांवर

ब) ज्या भागधारकांचे समभाग प्रत्यक्ष (फिजीकल) अथवा डिमटेरीयलाईज्ड (डिमॅट)

ही सूचना कंपनीच्या सर्व भागधारकांच्या माहितीसाठी आणि फायदयासाठी शिवाय एमसीए

आणि सेबीने लागू केलेल्या परिपत्रकांचे पालन करण्यासाठी देण्यात येत आहे. अधिक

माहिती / स्पष्टीकरण/सहाय्यासाठी कंपनीच्या भागधारकांनी खाली दिलेल्या पत्त्यांवर

मतदान करण्यासाठी ई-मतदान सुविधा उपलब्ध करुन देण्यात येईल. ही सुविधा

स्वरुपात आहेत आणि ज्या भागधारकांनी त्यांचे ई-मेल पत्ते नोंदवलेले नाहीत

त्यांना दुरस्थ ई-मतदान करण्यासंबंधीच्या सूचना सभेच्या सूचनेपत्रिकेमध्ये

सेक्रेटेरियल डिपार्टमेंट

££294000

कल्याणी स्टील्स लिमिटेड

मुंढवा, पुणे - ४११ ०३६

टेलीफोन : +९१-०२०-२६७१५०००/

फॅक्स : +९१-०२०-२६८२११२४

evoting@kalyanisteels.com

संचालक मंडळाच्या आदेशानुसार

कल्याणी स्टील्स लिमिटेड करिता

सौ. दीप्ति रा. पुराणिक, कंपनी सचिव

स्वतःची स्वाक्षरी असलेले पत्र त्यांचे नाव, फोलीओ नंबर आणि पॅन

कार्डची स्वप्रमाणीत केलेली प्रत pune@linkintime.co.in किंवा

त्यांनी त्यांचे ई-मेल पत्ते आणि मोबाईल नंबर त्यांच्या डिपॉजीटरी

www.evoting.nsdl.com या वेबसाईटवर देखील उपलब्ध असतील.

evoting@kalyanisteels.com या ई-मेल पत्त्यावर पाठवावी.

पार्टीसीपंटस (डीपी) कडे नोंद/अद्यायावत करावेत.

सभा चाल असताना देखील उपलब्ध राहिल.

दुरस्थ ई-मतदान करण्याची पध्दतः

लिंक ईनटाईम इंडिया प्रायवेट लिमिटेड

यनिट: कल्याणी स्टील्स लिमिटेड

ब्लॉक नं. २०२, अक्षय कॉम्प्लेक्स,

गणेश मंदिराजवळ, ढोले पाटील रोड,

फॅक्स : +९१-०२०-२६१६३५०३

ईमेल : pune@linkintime.co.in

टेलीफोन : +९१-०२०-२६१६००८४/

पुणे - ४११ ००१, महाराष्ट्र

दि. ऑगस्ट १९, २०२०

२६१६१६२९

अन्वये, सभेच्या सूचनापत्रिकेत नमूद केलेल्या व्यवहारासाठी घेण्यात येणार आहे.

आहेत त्यांना त्याच्या ई-मेल पत्त्यावर पाठवले जातील.

या संदर्भात, खालील गोष्टींची नोंद घ्यावी

सभेची सूचना आणि २०१९-२० चा वार्षिक अहवाल

२. ई-मेल पत्ते नोंदवण्यासाठी / अद्यायावत करण्याची पध्दतः

इ-मेल : investor@kalyanisteels.com वेबसाईट : www.kalyanisteels.com

CHIEF EXECUTIVE OFFICER PUNE CANTONMENT BOARD

HIRING OF STAFF ON CONTRACTUAL BASIS AT DIALYSIS CENTRE COMMAND HOSPITAL (SC) PUNE

 Applications are invited for the following vacancies on contractual basis at Command Hospital (SC), Dialysis Centre for a period of 11 (eleven) months only.

S.No.	Post	No.	Qualification
(a)	Dialysis Nurse	01 (One)	Diploma in Nursing wi experience in Dialysis
(b)	Dialysis Technician	02 (Two)	10+2 with experience of 5 year

Walk-In-Interview will be conducted on 1 September 2020 from 1200h onwards at Dialysis Centre, Command Hospital (SC), Pune with original documents. Ex-servicemen and war widows will be given preference.



कल्याणी इनव्हेस्टमेंट कंपनी लिमिटेड

सीआयएन : एल६५९९३पीएन२००९पीएलसी१३४१९६ नोंदणीकृत कार्यालय : मुंढवा, पुणे ४११०३६, महाराष्ट्र, भारत द : +९१ २० २६७१५०००/६६२१५००० फॅक्स : +९१ २० २६८२११२४

इ-मेल : investor@kalyani-investment.com संकेतस्थळ : www.kalyani-investment.com

व्हिडिओ कॉन्फरन्स / इतर दुकश्राव्य साधनांद्वारे आयोजित ११ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेविषयी माहिती

सूचित करत आहोत की कंपनीची ११ वी वार्षिक सर्वसाधारण सभा, (''सभा'') शुक्रवार दि. सप्टेंबर २५, २०२० रोजी दुपारी ०२.०० वाजता. (भा.प्र.वे) व्हीडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) किंवा दकश्राव्य (ओएव्हीएम) सुविधेद्वारे कंपनी कायदा, २०१३, मिनिस्ट्री ऑफ कॉपॉरेंट अफेअर्स परिपत्रक क्र. १४/२०२०, १७/२०२० आणि २०/२०२० (एकत्रितपणे'एमसीए परिपत्रके') आणि सिक्युरिटी ॲंग्ड एक्सेंज बोर्ड ऑफ इंडियाने (सेबी) जारी केलेल्या परिपत्रक क्र. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 अन्वये, सभेच्या सूचनापत्रिकेत नमूद केलेल्या व्यवहारासाठी घेण्यात येणार आहे. या संदर्भात, खालील गोष्टींची नोंद घ्यावी:

सभेची सूचना आणि २०१९-२० चा वार्षिक अहवाल

- अ) ज्यांचे ई-मेल पत्ते कंपनी/डिपॉजीटरी पार्टीसिपेंटस (डीपी) कडे नोंदवलेले आहेत त्यांना त्याच्या ई-मेल पत्त्यावर पाठवले जातील.
- ब) कंपनीच्या www.kalyani-investment.com, या वेबसाईटवर उपलब्ध केले जातील आणि स्टॉक एक्सेंजच्या म्हणजे बीएसई लिमीटेडच्या www.bseindia.com व नॅशनल स्टॉक एक्सेंज ऑफ इंडिया लिमीटेडच्या www.nseindia.com ह्या वेबसाईटवर आणि एनएसडीएल च्या www.evoting.nsdl.com या वेबसाईटवर देखील उपलब्ध असतील
- ई-मेल पत्ते नोंदवण्यासाठी / अद्यायावत करण्याची पध्दत
- अ) ज्या भागधारकांचे समभाग प्रत्यक्ष (फीजीकल) स्वरुपात आहेत त्यांनी स्वतःची स्वाक्षरी असलेले पत्र त्यांचे नाव, फोलीओ नंबर आणि पॅन कार्डची स्वप्रमाणीत केलेली प्रत pune@linkintime.co.in किंवा evoting@kalyani-investment.com या ई-मेल पत्त्यावर पाठवावी.
- ब) ज्या भागधारकांचे समभाग डिमटेरीयलाईज्ड (डिमॅट) स्वरुपात आहेत त्यांनी त्यांचे ई-मेल पत्ते आणि मोबाईल नंबर त्यांच्या डिपॉजीटरी पार्टीसीपंटस (डीपी) कडे नोंद/अद्यायावत करावेत.
- दुरस्थ ई-मतदान करण्याची पध्दत :
 - अ) भागधारकांना, सभेच्या सूचनेत नमूद केलेल्या सर्व ठरावांवर मतदान करण्यासाठी ई-मतदान सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. ही सुविधा सभा चालु असताना देखील उपलब्ध राहिल.
- ब) ज्या भागधारकांचे समभाग प्रत्यक्ष (फिजीकल) अथवा डिमटेरीयलाईज्ड (डिमॅट) स्वरुपात आहेत आणि ज्या भागधारकांनी त्यांचे ई-मेल पत्ते नोंदवलेले नाहीत त्यांना दरस्थ ई–मतदान करण्यासंबंधीच्या सुचना सभेच्या सुचनेपत्रिकेमध्ये दिलेल्या आहेत. ही सुचना कंपनीच्या सर्व भागधारकांच्या माहितीसाठी आणि फायदयासाठी शिवाय एमसीए आणि सेबीने लागू केलेल्या परिपत्रकांचे पालन करण्यासाठी देण्यात येत आहे. अधिक माहिती स्पष्टीकरण/सहाय्यासाठी कंपनीच्या भागधारकांनी खाली दिलेल्या पत्थांवर संपर्क साधावाः

सेक्रेटेरियल डिपार्टमेंट लिंक ईनटाईम इंडिया प्रायवेट लिमिटेड युनिट : कल्याणी इनव्हेस्टमेंट कंपनी लिमिटेड ब्लॉक नं. २०२, अक्षय कॉम्प्लेक्स, गणेश मंदिराजवळ, ढोले पाटील रोड, पुणे - ४११ ००१, महाराष्ट्र टेलीफोन : +९१-०२०-२६१६००८४/ 25959528

ईमेल : pune@linkintime.co.in

दि. ऑगस्ट १९, २०२०

कल्याणी इनव्हेस्टमेंट कंपनी लिमिटेड मुंढवा, पुणे - ४११ ०३६ \$\$294000 फॅक्स : +९१-०२०-२६१६३५०३

टेलीफोन : +९१-०२०-२६७१५०००/ फॅक्स : +९१-०२०-२६८२११२४

evoting@kalyani-nvestment.com

संचालक मंडळाच्या आदेशानुसार कल्याणी स्टील्स लिमिटेड करिता अक्षय चिकोडीकर, कंपनी सचिव

बंक ऑफ इंडिया नातं वैकिंग पतिकडवं !

ब्रेमेन चौक शाखा. ब्रेमेन बिझनेस सेंटर, सिटी इंटरनॅशनल स्कूलजवळ, छत्रपती शिवाजी चौक, विद्यापीठ मार्ग, औंध, पुणे - ४११ ००७ •फोन : (०२०)२५८८५७२५

तावा नोटीस ज्याअर्थी खाली सही करणार, **वॅक ऑफ इंडिया, ब्रेमेन चौक शाखे**चे अधिकृत अधिकारी यांनी दि सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट २००२ आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ च्या सेक्शन 93(92) व रूल ३ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून कर्जदार श्री. संतोष स्रेश सोनावणे यांना दि. ०२.०३.२०२० रोजी मागणी नोटीस बजावली होती की, त्यांनी सदर नोटीसीत नमुद केलेली बँकेला येणे असलेली रक्कम आणि त्यावरील व्याज व लीगल खर्च रु. ३,०७,२५०.०० (रु. तीन लाख सात हजार दोनशे पन्नास फक्त) अशी सर्व रक्कम सदर नोटीस मिळालेल्या

तारखेपासून ६० दिवसांच्या आत परत करावी, कर्जदार सदर रक्कम परत करण्यास असमर्थ ठरल्यामुळे कर्जदार आणि सर्वसाधारणपणे जनता यांना नोटीस देण्यात येते की, खाली सही करणार यांनी सदर कायद्याच्या सेक्शन 93(४) व फल ८ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा

सोमवार, दि. १७.०८.२०२० रोजी प्रतिकात्मक ताबा घेतला आहे. विशेषतः कर्जदार व सर्वसाधारणपणे जनता यांना सावध करण्यात येते की, त्यांनी सदर मालमत्तेसंदर्भात कोणताही व्यवहार करू नये, असा व्यवहार केल्यास तो बैंक ऑफ इंडिया, ब्रेमेन चौक शाखा यांना येणे असलेली रक्कम रु. ३,०७,२५०/- आणि त्यावरील व्याज अशा सर्व रक्कमेच्या अधीन राहिल.

सरक्षित आस्ति सोडविण्यासाठी संलग्न उपलब्ध वेळेमध्ये कर्जदाराचे लक्ष सदर कायद्याच्य सेक्शन १३(८) अंतर्गत तरतुर्दीकडे येघून घेतले जात आहे.

•स्थावर मालमत्तेचा तपशिल•

पढील मालमतेचा सर्वसामाईक भाग : फ्लंट नं, ४०१, ४ था मजला, 'जी' विंग, साई निसर्ग पार्क, स.नं. २२/१सी, पिंपळे सीदागर, पुणे

दि. १७/०८/२०२० ठिकाण : ब्रेमेन चौक, पुणे अधिकृत अधिकारी, वँक ऑफ इंडिया

accelya

ॲक्सेलिया सोल्युशन्स इंडिया लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : ॲक्सेलिया एनक्लेव, ६८५/२बी आणि २सी, १ला मजला, शारदा आर्केड, सातारा रोड, पुणे ४११०३७

दूरध्वनी: +९१-२०-६६०८३७७७ फॅक्स: +९१-२०-२४२३१६३९ ईमेल : accelyaindia.investors@accelya.com संकेतस्थळ : https://w3.accelya.com सीआयएन : L74140PN1986PLC041033

(कंपनीच्या समभागांच्या गुंतवणुकदार शिक्षण व संरक्षण निधी (IEPF) निलंबन खात्याकडे हस्तांतरणासाठी)

कॉर्पोरेट बाबी मंत्रालयाद्वारे अधिसूचित आणि ७ सप्टेंबर, २०१६ रोजी अमलात आलेल्या गुंतवणुकदार शिक्षण व संरक्षण निधी प्राधिकरण (अकाऊंटिंग, ऑडीट, ट्रान्सफर अँड रिफंड) नियम २०१६ ('नियम') मधील तरत्दीच्या अनुषंगाने ही सूचना प्रकाशित करण्यात येत आहे.

या नियमांमध्ये इतर बाबीव्यतिरिक्त ज्या समभागांच्या संदर्भात आयर्डपीएफ निलंबन खात्याच्या नावे लागोपाठ सात वर्षे किया त्याहून अधिक काळापासून लाभांश देण्यात आलेला नाही किया समभागधारकांनी लाभांशासाठी दावा केलेला नाही अशा सर्व समभागांच्या हस्तांतरणाची तरतद आहे. सदर नियमांमध्ये दिलेल्या आवश्यकतांची पूर्तता करीत ज्या संबंधित समभागधारकांचे समभाग सदर नियमांतर्गत आयईपीएफ निलंबन खाल्यामध्ये हस्तांतरणासाठी पात्र आहेत अशा समभागधारकांना योग्य ती कारवाई करण्याबाबत कंपनीने १९ ऑगस्ट, २०२० रोजी व्यक्तिशः कळविले होते. कोव्हिड १९ महामारीमुळे वृत्तपत्रात आधी सूचना देता न आल्याने ती आता प्रकाशित करण्यात येत आहे.

कंपनीने अशा समभागधारकांचे आणि आयईपीएफ निलंबन खाल्यामध्ये हस्तांतरित करण्यात येणाऱ्या समभागांचे संपूर्ण तपशील आपल्या वेबसाईटवर w3.accelya.com वर अपलोड केलेले आहेत. समभागधारकांना विनंती आहे की त्यांनी न वटविलेल्या लाभांशाच्या आणि आयईपीएफ निलंबन खात्याकडे हस्तांतरित करण्यात येणाऱ्या समभागांच्या तपशिलांची पडताळणी करण्यासाठी https://ris.kfintech.com/services/IEPF/IEPFUnpaidQry.aspx?q=%2fYRi1%2bG2efl%3

समभागधारकांनी लक्षात घ्यावे की सदर नियमांमध्ये विहित करण्यात आलेल्या प्रक्रियेचे पालन केल्यानंतर २०१२–१३ या आर्थिक वर्षांचा न वटविलेला लाभांश (अंतरिम) आणि असे आयईपीएफ प्राधिकरणाकडे/निलंबन खात्यामध्ये हस्तांतरित करण्यात आलेले समभाग, अशा समभागांवर जमा झालेल्या लाभांसह, असे दोन्हीही आयईपीएफ प्राधिकरणाकडून परत मिळविले जाऊ शकतात

मूर्त स्वरूपातील समभाग धारण करणाऱ्या संबंधित समभागधारकांनी आणि ज्यांचे समभाग आयईपीएफ निलंबन खात्यामध्ये हस्तांतरित करण्यात पात्र आहेत अशा समभागधारकांनी लक्षात घ्याये की नियमांनुसार आयईपीएफ निलंबन खात्यामध्ये हस्तांतरित करण्यासाठी म्हण्न कंपनीद्वारे त्यांच्या मुळ समभाग प्रमाणपत्रांच्या ऐवजी या समभाग प्रमाणपत्रांची दृय्यम प्रत जारी करण्यात येईल आणि ती जारी केल्यानंतर त्यांच्या नावे नोंदणी असलेले मुळ समभाग प्रमाणपत्र आपोआप रह होईल आणि ते वटविण्यासाठी योग्य समजण्यात येणार नाही. याशिवाय समभागधारकांनी हेही लक्षात घ्यावे की कंपनीने आपल्या वेबसाईटर अपलोड केलेला तपशील सदर नियमांच्या अनुषगाने आयईपीएफ निलंबन खात्याकडे समभाग हस्तांतरित करण्यासाठी कंपनीद्वारे दृय्यम समभाग प्रमाणपत्र जारी करण्याच्या संदर्भातील पुरेशी २२ सप्टेंबर, २०२० पर्यंत संबंधित समभागधारकांकडून कंपनीशी संपर्क साधण्यात न आल्यास सदर

नियमांमधील आवश्यकतांचे पालन करीत कंपनीद्वारे सदर नियमांमध्ये विहित करण्यात आलेल्या प्रक्रियेनुसार शेवटच्या दिनांकापर्यंत सदर समभाग आयईपीएफ निलंबन खात्याकडे हस्तांतरित करण्यात येतील. सदर नियमांच्या अनुषंगाने लाभांशाची न वटविलेली रक्कम आणि आयईपीएफ कडे हस्तातरित करण्यात आलेल्या समभागांच्या संदर्भात कंपनीविरुद्ध कोणताही दावा करता येणार नाही. वरील बाबीसंदर्भात कोणत्याही चौकशीसाठी समभागधारकांना विनंती आहे की त्यांनी कंपनीचे निबंधक

आणि समभाग हस्तांतरण एजंट में, केफिन टेक्नॉलॉजीज प्रा.लि. (पूर्वीचे कार्वी फिनटेक प्रायव्हेट लिमिटेड) श्री मो. मोहस्तिनुद्विन, वरिष्ठ व्यवस्थापक यांचेशी युनिट: ॲक्सेल्या सोल्युशन्स इंडिया लिमिटेड, टॉवर बी, प्लॉट ३१-३२, गाचीबावली फायनॅन्शियअल डिस्ट्रीक्ट, नानकरामगुडा, हैदराबाद – ५०० ०३२, टेली: ०४० ६७१६ १५५९ ईमेल आयडी : mohsin.mohd@kfintech.com येथे संपर्क साघावा.

ॲक्सेलिया सोल्यशन्स इंडिया लिमिटेड करिता

ठिकाण : पुणे दिनांक : १९, ऑगस्ट २०२०

स्थावर

मालमत्ता?

तुमच्या

अपेक्षेप्रमाणे

व्यवहार

होण्यासाठी

'लोकसत्ता'त

एक

छोटी जाहिरात

पुरेशी आहे!

GillNew Name - Anisha

Gill Aadhar No:

Zainab Murtuza

to Zainab Murtaza

no- P-20186 dated

I have changed my old

to my new name as

Adhaar Card No.

652710420742

name Smitha Choubey

Smita M. Choubey Vide

भविष्यविषयक

0090274770-1

15/04/2020

682988797574

निनाद उमराणीकर

कंपनी सचिव

Government of Maharashtra

Directorate of Irrigation Research & Development (DIRD) e-Tender Notice No. IRD - 01 for 2020-2021

Main Portal: https://mahatenders.gov.in.

Online electronic proposal for below mentioned work are invited by the Directorate of Irrigation Research & Development (DIRD) from Agencies with proven experience having executed work of similar nature as mentioned below. Tender documents are available for online proposal preparation and submission on above website from date 12/08/2020 to 26/08/2020

Name of Work : Request for Proposal (RFP) for Empanelment of Agencies for carrying-out Capacity Building & Institutional Strengthening of WUAs in Maharashtra for a period of 60 months (5 years)

: Rs. 2360/- (Inclusive of GST) Tender Fee Date and Time of RFP Consultation meeting: 12/08/2020 : 26/08/2020 Last Date of Submission of Tender

Time for Completion

: 60 Months (05 years) Additional details regarding e-tendering process are available in tender document on above portal.

General Information :

- The forms of RFP documents are available on the https://mahatenders.gov.in. The interested Agencies will have to download RFP form, from the website mentioned above. The Agency must fill in online format and upload information regarding RFP online. Also, Agency must download the RFP application form from Mahatender portal, fill it & upload the scanned copy of duly filled form, along with required documents
- While submitting duly filled tender document through https://mahatenders.gov.in. The Agency has to prepare & submit RFP response online on or before last date of
- submission as mentioned in RFP notice. The Agency should upload the documents in a readable form. He should take trial of uploads by taking printout. The unreadable documents will be treated as null & void. The remaining documents will be evaluated. The decision of tender opening Committee regarding this will be final and binding to all Agencies.
- 5. All rights are reserved by DIRD to reject any or all Tender documents without assigning any reason.
- 6. Technical & Financial proposal submitted without required documents will be summarily rejected
- 7. No Hardcopy of Technical & Financial proposal will be entertained at any circumstances

Sr. No.	Details	Start Date	Hrs.	End Date	Hrs.	
1.	Publication of RFP	12/08/2020	10:00	26/08/2020	15:00	
2.	Document download	12/08/2020	10:30	26/08/2020	15:00	
3.	Last date of online submission of queries	26/08/2020, 15:00 p.m.				
4.	RFP Consultation Meeting with DIRD	17				
5.	Proposal Submission					
	Opening of Technical Proposal	28/08/2020, 11:30 a.m.				
7.	Opening of financial Proposal	To be communicated later				

RFP has been published, please call the helpdesk-The 24 X 7 MahaTenders Helpdesk Number-

For any technical issues or queries on the portal (https://mahatenders.gov.in) where

0120-4001 002, 0120-4200462, 0120-4001 005, 0120-6277787

 Executive Engineer, Irrigation Research Division, Pune, (dgipr/2020-2021/540) Phone No. -020-26361138 E-mail-irdpune@gmail.com





IndSearch

University with autonomous status)

85/1, Law College Road, Erandwane, Pune 411004 Ph. 020-22917000, 25431972, 9960268732

www.indsearch.org ADMISSIONS OPEN 2020-21

BACHELOR OF MANAGEMENT STUDIES (BMS) PRACTICE ORIENTED SPECIALISATIONS IN

FINANCE, HR, MARKETING, INTERNATIONAL BUSINESS AND COMPUTER APPLICATIONS (3 year Full-Time course)

Eligibility: 12th Standard pass from any

stream with 45% marks

Admissions also open for... MMS - 3 yrs Part-time AICTE approved Course Eligibility: Any graduate

MBA - Institute Level Seats (DTE code: MB 6186) Eligibility: As per DTE

महत्त्वपूर्ण निवेदन शमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या वाहिरातींचा मजक

ॲडकर्टाइजिंग कॉपी) स्वीकारण्यापूर्वी काळव षेतली वात असली तरी त्याच्या आशयः (कन्टेन्ट) पडनाळणी करणे शक्य होत नाही तरी, आपल्या वृत्तपत्रांमध्ये अथवा प्रकाशनांमध प्रसिद्ध होगाऱ्या वाहिरातीतील वाहिरातदा कंपन्या, सहयोगी संस्था अथवा व्यक्तीवरोब व्यवहार केल्यामुळे कोणत्वाही स्वरूपाचे नुकसान हा हानी झाल्यास त्यासाठी अथवा संबंधि वाहिमतीतील आशवासाठी द इंडियन एक्स्प्रेर (प्रा.) लिमिटेडला बन्नाबदार ठरविता येणा नाही, त्यामळे बाचकांना आम्ही असा सल्ला की. जहिरातदारांना कोणतीही स्क्कम प्रेषित करण्यापर्वी अथवा त्यांच्याबरोबर कोणत्यार्ह वरूपाचे संमतिपत्र कार्यसिद्ध करण्यापूर्वी अवव एखाद्या वाहिरातीवर आधारित कोणतीही करण्यापूर्वी त्यांनी आवश्यक तो चौकशी

करण्याची खबरदारी घ्यावी.

Sd/



वैयक्तिक नावात बदल

My old name Murtuza Zakir Hussain Pedhiwala has changed to Murtaza Zakir Pedhiwala vide Gazette no P-209201 dated 16/07/2020

0090274770-4 My Old Name Fatema

My old name Seema Sunmeet Chowdhary changed to new name Gazette no P-1971812 as Seema Ambadas Dated 25/03/2020 Hundekar Vide affidavit no. 3464 /20 dated 19 / 08 / 2020

I have changed my name from Geetadevi

0090274770-6

Nemaram Choudhary to Geeta Tarachand Choudhary vide affidavit No.3460-20 dated.18-08-2020 0090274740-1

My old name Zahabiya Murtuza Pedhiwala has

changed to Zahabiya Murtaza Pedhiwala vide Gazette no P-1971744 dated 19/03/2020 0090274770-3

Old Name - Suvarna Raj Pakhare. New Name -Suvarna Ghodke Aadhar No: 346524988043

Old Name - Anil KumarNew Name - Anil Singh Aadhar No:

545871194409

मुफ्त सल्ला, २४ तासांत १००% समाधान फोनवर, नोकरी, कारोबार, प्रेमविवाह, प्रेमात दगा, ग्रहक्लेश,

0090274755-3 सोतनत्रास, रात्रुनारा, मुठकरणी, वशीकरण

स्पेशालिस्ट, पाशाजी : 9819326896 बाद्रा. 0070710983-1 0090274755-2

सयोग एन्टरप्रायझेस सी/ओ संदीप बक स्टॉल, स्वजस कॉम्प्लेक्स, परिहार चौक, ऑधगाव, पुणे-७, मोबा. ९४२२०१११८१. चोरडिया कम्युनिकेशन्स अर्षद अजित चोरडिया, १७/१८,

औधगाव, कॉसमॉस बँक लेनसमोर, औंध, पुणे-७. फोन २५८८६११८, ९९६०११११२३. श्रद्धा अंड्स

श्रीमती उज्ज्वला कोटबागी Old Name - Aniesha Kaur 'ए' विंग, वास्तु-सुंदर, कुमार क्लासिकजवळ, पुणे-७. मोबा. ९३७१०५५७९९ सॅन ॲड्स 0090274755-1 अनुराग, प्लॉट नं. १०, कोबे

Murtuza Zakir Hussain 24662302/3/8. has changed to Fatema अप्पा बळवंत चौक Murtaza Pedhiwala vide मे. व्ही. व्ही. मेढी वरुण मेढी, १५३, बुधवार पेठ, जोगेश्वरी मंदिराजवळ, 'गणराज 0090274770-2 बुक्स'समोर, डीटीडीसी कुरिअरच्या वर, दूसरा मजला, पुणे-२. फोन My Daughters old name

9072986404, ८७९३६४७५०५, (०२०) Pedhiwala has changed 58865686 Pedhiwala vide Gazette विववेवाडी अंड सर्व्हिस 0090274770-5

अमोल नलावडे, स.नं. ६५९/२८, राजीव गांधीनगर, अप्पर शेवटचा बसस्टॉप, बिबवेवाडी, पुणे-१७. मोबाईल ९४२०७२९९१४, ९०२१८५१४६० आकाश ॲडव्हटांझिंग

सी. एस. सवार, ६४५/१, शॉप नं. ४, रासकर कॅम्पस, बिबवेवाडी मेन रोड, बिबवेवाडी, पुणे-३७. मो. ९९२२२२१२६१. गणेश ॲडव्हर्टाझिंग श्री. विजय देशमख, स.नं.

६७२/२-ए/२-बी, गणेश कॉम्प्लेक्स, शॉप नं. ३, बिबवेवाडी, पूणे-३७. फोन बाजीराव रोड

२४२१९६६०, ९८२२८४१९३०, श्री गणेश ॲडकर्टायडिंग

9977770964.

आर. निर्मला, आर. रवी, 'रेमेडी' १९२९, बाजीराव रोड, टेलिफोन भवनसमोर, पुणे-३०. फोन २५२३२७६२, मोबा.

ॲपेक्स ॲडव्हर्टायझिंग मापदान फिर्लोश, ऑफिस नं. २६-६-७-८, अशोका मॉल, सन ॲण्ड सॅन हॉटेलसमोर, बंडगार्डन रोड,

भवानी पेठ ग्लोब एन्टरप्रायझेस तन्वीर रेहमान शेख, ७१८, भवानी पेठ, पुना कॉलेज रोड, पुणे-१. मोबा. ९८९००७३८८३. भासरी

संवाद ॲड्स. गवळी बिल्डींगजवळ, पुणे-नाशिक रस्ता, भोसरी, पुणे-३९. चिंचवड

ॲपेक्स ॲडव्हर्टायझिंग श्री. आराफाक ए.शेख, सी-२५, एमआयडीसी कमर्शियल बिल्डिंग आयबीएमआर कॉलेजजवळ, चिंचवड, पुणे. फोन २७४७०२८२, मोबा. ९८२२७९२५८३. सिल्झर केव्ह, औंध, पुणे-७, फोन मयुरेश्वर एन्टरप्रायझेस

लोकेश बलकवडे, चाफेकर चौक, चिंचवडगाव, पुणे. मोबा. ९४२२०८२१६४. राका ॲडव्हर्टायझिंग श्रीमती विमल बाफना, राका चेंबर्स, मुंबई-पुणे रस्ता चिंचवड स्टेशन, पुणे-१९. फोन २७४७५०५५, २७४७२२५०.

ॲंड इंडिया ऑफिस नं. १०२. पहिला मजला, स्टर्लिंग सेंटर, हॉटेल अरोरा टॉवरसमोर. म. गांधी रस्ता, पुणे-१. फोन २६१३१९९३, २६१३५६५९, मोबा. ९४२२०८३६७०. हिंदुस्तान ॲडव्हर्टायझिंग एजन्सी श्री. हिरो सुरतानी, ७, गितांजली कंज, नेहरू मेमोरियल हॉलसमोर, आंबेडकर रस्ता, पुणे-१. फोन २६१३८११३, २६१३३५१०, फॅक्स २६१३१४८७. मिनत ॲडव्हर्टायझिंग

मुकुंद सायगांवकर, ८२७/७, दस्तुर मेहेर रस्ता, कॅम्प, पुणे-१. फोन २६१३०५४२. दापाडी व्हेंटेज ॲडव्हर्टायझिंग ॲण्ड

मार्केटिंग

ए-१७, 'सी' बिल्डिंग, तिसरा मजला, काटे रेसिडेन्सी, दापोडी रेल्वे स्टेशनजवळ, दापोडी, पुणे-४११०१२. फोन २७१४३२४३. मोबा. ९८२२८४७२५६, 9८२२१३२५००.